

यन् 2, 25.

— सम् *preisen*: समोडिरे BhaG. P. 10, 11, 51.

— प्रसम् *preisen* (einen Gott): प्रसमीडितुम् BhaG. P. 6, 16, 32.

इडितैरु (von ईड्) nom. ag. in der Lesart des AV. 4, 31, 4, wofür RV. इडित hat.

इति 1) SHADV. Br. 3, 5. Landplage, Alles was dem Getraide schädlich ist, VARĀH. BRH. S. 3, 52. 54. 8, 28. 44. 24, 33. 46, 42. gen. pl. इतिनाम् aus metrischen Rücksichten HARIV. 12494. तु तथैव च st. इतिना तथा die neuere Ausg.

2. इति = 1. इति R. 7, 32, 65.

इदत्त, f. आ ŚAN. D. 290, 15.

इद्विवध (इद्वि + विधा) adj. *derartig* KATHĀS. 56, 188. BhaG. P. 10, 14, 11.

इद्वि, तदीद्विभूतकाराणां मायासाक्षयोरिति: KATHĀS. 121, 203. 36, 307. 66, 49. 72, 129. In MAX MÜLLER'S Grammatik § 275 wird fälschlich gelehrt, dass das fem. von इद्वि u. s. w. इद्वी u. s. w. laute.

इद्भ्रात् oder इद्घात् indecl. LIT. 5, 11, 11. निपातो ऽसंकल्पिते ऽर्धे Schol. इद्घैय adj. *zum heitern Himmel gehörig* u. s. w. TS. 4, 5, 2, 2 (वीध्य VS.); vgl. αἰθρῖος.

इध्य VS. PAṬ. 6, 28 aus वीध्य VS. 16, 38 herausgenommen.

इनिधनमाश्रयेदकम् und इनिधनं मार्गपिवम् Namen von Sāman Ind. St. 3, 209. PAṆĀV. Br. 21, 2, 1.

इरु Z. 1 streiche sg. und. — 3) Z. 2 lies गातुमैरुत्. — caus. 1) ertönen lassen: वेणुम् BhaG. P. 10, 35, 2. उन्डुभयो देवगणोरिता: 77, 37. इरु-यन्मुमकृद्योरणश्चैनं प्रदिशो दिश: 7, 21. pass. *genannt werden* 11, 5, 26. Sp. 847, Z. 8 lies प्रेदाष: st. प्रेदाष:

— अभि caus. *herbeischaffen*: अभि काममीर्यन् TBa. 2, 5, 2, 5.

— व्यव caus. *zertheilen*: तदुत्तरिन् व्यविर्षत TS. 7, 1, 5, 4.

— आ 1) Z. 3 lies 3, 60, 3 st. 3, 6, 3.

— उद् 3) उदीर्णा = उदार HALĀ. 2, 201. — caus. *ertönen lassen*:

वेणुम् BhaG. P. 10, 15, 2.

— अच्युद्, इति धनवत्याभ्युदीरिते *nachdem sie so geredet hatte* KATHĀS. 107, 114.

— प्रत्युद् *dagegen ertönen lassen, erwiedern*: एतावदनुवादपरिभाषया प्रत्युदीर्य BhaG. P. 5, 10, 15.

— समुद् caus.: वायुना समुदीरिता: (शरा:) MBH. 3, 7152. — Vgl. समुदीरणा, समुदीर्णा.

— प्र caus.: प्रेरितक्य: (so ist mit der ed. Calc. zu lesen) *angetrieben* RĪĠA-TĀR. 3, 329. पवनाघातप्रेरिता नौरिचार्णवे *getrieben* 330. प्रेरिता *ungetrieben, aufgefordert zu sprechen* DAČAK. in BENF. Chr. 182, 1. — Vgl. प्रेरक fgg.

— अभिप्र vgl. अभिप्रेरणा.

इर (von ईरु) m. Wind: उन्न der Sohn des Windes d. i. Hanumant WEBER, RĀMAT. Up. 310. °पुत्र dass. 297

इरणा 3) n. *das Verkünden*: वचसा मनुषोरणम् BhaG. P. 11, 19, 22.

इरामा, इरामा ed. Bomb.

इरिणा BhaG. P. 11, 21, 8.

इरुगपदपडनाथ m. N. pr. eines Lexicographen Verz. d. Oxf. H. 193, b, No. 441.

2. ईर्म 2) m. PAṆĀV. Br. 4, 2, 10. 21, 1, 7. Schol. zu KĀTJ. Ča. 6, 1, 8.

ईर्मन् = 2. ईर्म in दत्तिषोर्मन्.

ईर्या, zu °पथ vgl. DHAMMAPADA Schol. S. 81, 19. 26. Bei den Ġaina ist ईर्या *vorsichtiges Gehen, so dass man keinem lebenden Wesen dabei ein Leid zufügt*, SARVADARČANAS. 39, 2, 5 (ईर्या gedr.).

ईर्यात् HĀR. 236. HALĀ. 2, 54, v. 1.

ईर्या, MBH. 3, 15456 liest. die ed. Bomb. richtig ईर्या.

ईर्यालु, die Ausg. 2, 229 richtig ईर्यालु ohne Angabe einer v. l.

ईर्यित ist an der angeführten Stelle n. und bedeutet *Eifersucht*: vgl. Spr. 5373.

ईर्यु, die ed. Bomb. des MBH. an der ersten Stelle richtig ईर्यु.

ईर्यु, त्रयं न च पदीर्यति (Conj.) चित्रमेतत् Spr. 1070.

ईर्या Z. 2 füge 2. nach शमय hinzu. सेर्यम् adv. PAṆĀV. 27, 10. ईर्या SARVADARČANAS. 39, 2, 5 fehlerhaft für ईर्या (ईर्या).

ईर्यालु Spr. 4183. KATHĀS. 61, 147.

ईर्यावत् (von ईर्या) adj. = ईर्यालु KATHĀS. 52, 28. 61, 142.

ईर्यिन् adj. *neidisch* Spr. 435, v. 1.

ईर्यु *neidisch, eifersüchtig* VARĀH. BRH. S. 46, 76. 101, 9. Spr. 435 (HU. I, 22). mit loc.: य ईर्यु: परवित्तेषु रूपे वीर्ये कुलान्वये 2259. अनीर्यु 3478. fg. An allen vier Stellen auch die ed. Bomb. ohne y.

ईर्यिका f. = ईर्या BUAR. zu AK. ČKDB.

1. ईर्म 2) विलक्षणस्य ज्ञानस्य चेशात् इमौ पुराणौ BhaG. P. 10. 46. 31. *vermögen, können*; mit influ. SARVADARČANAS. 3, 7. 128, 9. Sp. 832. Z. 12 lies स्वयंप्राप्तस्य.

— परि *vermögen, im Stande sein*; mit influ.: अष्टापि नापमार्ष्टु तत्परिष्टे स्वकृता कृतिम् KĀČAK. 19, 51 in Gött. gel. Anz. 1860, S. 735.

इश 1) b) f.: इशे (voc.) वराणाम् (Umā) R. 7, 87, 22. — 2) b) WEBER, RĀMAT. Up. 361. Verz. d. Oxf. H. 238, b, 7. °माकात्म्य 8, a, 35. °वादिन् 239, a, 34. eine Form Čiva's: सदाशिवाद्भवेदीशस्ततो रुद्रसमुद्भवः 104, b, 20. fg. — c) WEBER, ČJOT. 101. — d) Beau. KUBER'S WEBER, RĀMAT. Up. 302. 305. — e) bei einigen Čaiva Bez. einer der 4 (oder 5) Čakti, welche unter dem gemeinschaftlichen Namen पाश zusammengefasst werden, SARVADARČANAS. 89, 6. 9. — 3) f. आ Boz. einer Čakti WEBER, RĀMAT. Up. 326. — Vgl. अमरेश, अचनीश, गणेश, गौरेश, चाण्डेश, त्रगदोश, अनेश, अलेश, जीवितेश, तिर्यगीश, त्रिदिवेश, दिनेश, देवेश, द्वित्रेश, धनेश, नदीश, नन्दीश, प्राणेश, भूतेश, मकेश, योगेश, रोक्तिपाश, विजयेश, सुरेश, स्वर्गलोकेश.

इशाखान m. N. pr. eines Chans Verz. d. Oxf. H. 130, a, No. 235. — Vgl. इशाखान.

इशगीता (इश + गी °) f. pl. Titel eines Theils des Kūrmapurāṇa Verz. d. Oxf. H. 8, a, 32. — Vgl. ईश्वरगीता.

इशत्व Verz. d. Oxf. H. 320, a, 5. — VER. 3, 19 wohl fehlerhaft für ईशित्व.

इशसरम् n. N. pr. eines Sees (सरस्) Verz. d. Oxf. H. 77, a, 20.

इशाकूप (इश + कृ °) n. Titel eines Buches Verz. d. Oxf. H. 321, a, No. 761.

इशाखान m. N. pr. eines Chans Verz. d. Oxf. H. 193, a, 6. — Vgl. इशाखान.

इशान 6) f. इशाना als N. der Durgā Verz. d. Oxf. H. 25, a, 33. Bez. einer Čakti PAṆĀV. 3, 2, 30. — Vgl. गणेशान, मकेशान.